



Swasti Vinayaka

Corporate Office: 306, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Next to Lodha Bellissimo, Lower Parel, Mumbai - 400 011. • Tel.: 022-4344 3555 Fax: 022-2307 1511

August 05, 2022

To,

BSE Limited

Dept. of Corporate Services,

Phiroze Jeejeebhoy Tower,

Dalal Street, Fort, Mumbai - 400001.

[Scrip Code: 510245]

Subject: Newspaper advertisement of Notice of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

Dear Sir/ Madam,

Pursuant to Section 124 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time, the Company had published the Newspaper advertisement pertaining to Notice of transfer of equity shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) in English and Marathi newspapers.

Pursuant to applicable regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of such newspaper advertisement.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For SWASTI VINAYAKA SYNTHETICS LIMITED

PRATHMESH GAONKAR COMPANY SECRETARY

Encl: Clippings of English and Marathi newspapers

CIN: L31909MH1983PLC220457 Read off: C-325. 3rd Floor. Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, /adala (E), Mumbai- 400037. Tel -2775066 Email: kusammeco.acct@gmail.com

INDUSTRIES LTD.

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 12th August, 2022 at 03.00 pm to consider and approve, the Un-Audited Financial Results for the quarte ended 30th June, 2022.

For, Kusam Electrical Industries Limited Amruta Lokhande Company Secretary & Compliance Office Place: Mumbai Date: 04th August, 2022

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, MR. MUBASHIR ABDUL QUDDUS MALIK is the owner of the property more particularly described in the schedule hereunder, herein after referred to as the "SAID FLAT".

"SAID FLAT".

WHEREAS ABDUL QUDDUS MUBIN MALIK was the owner of the "SAID FLAT" through unregistered "Agreement for Sale" dated 31/07/1995 and thereafter the stamp duty was duly paid of Rs.6775/ entered between MIS A.R. CONSTRUCTION COMPANY and ABDUL QUDDUS MUBIN MALIK.

WHEREAS ABDUL QUDDUS MUBIN MALIK died no 16/01/1218 and the death certificate was

on 16/01/2018 and the death certificate was issued by MBMC bearing registration No. D-2018:27-90147-000291 dated 02/02/2018 and issued on 19/07/2022 and that ROSHANAARA ABDUL KUDDUS MALIK (Wife) died on 29/00/2014 part bet debt for the fifteen was revenued. ABDUL ROUDUS MALIK (WITE) died on 28/09/2001 and the death certificate was issued by MBMC bearing registration No. 1700 dated 01/11/2001 and issued on 19-07-2022 leaving behind BANAFSHA A ANSARI (Daughter), AMINA MALIK (Daughter), NADA TALIB KHAN (Daughter), and MR. MUBASHIR ABDUL QUDDUS MALIK (Son) as his only legal heirs.
WHEREAS BANAFSHA A ANSARI, AMINA MALIK (Frugh Power, of Atterpay, Holder) MALIK through Power of Attorney Holder MUBASHIR ABDUL QUDDUS MALIK and NADA MUBASHIR ABDUL QUDUUS MALIK AND NAUA TALIB KHAM released their rights, title and shares on the said flat in the name of MR. MUBASHIR ABDUL QUDDUS MALIK through Registered Release Deed' dated 01/08/2022 bearing registered document No TNN-07-13057-2022.

registered document No TNN-07-13057-2022.
AND WHEREAS the first unregistered
"Agreement for Sale" dated 31/07/1995
entered between M/s A.R. CONSTRUCTION
COMPANY and ABDU QUDDUS MUBIN
MALIK was lost while travelling and was not found
after due search, also the Lost Report for the same
has been registered with the Naya Nagar Police
Station dated 03/08/2022 bearing Lost Report
Nn 17487-2022 No. 17487-2022.

No. 17487-2022.

All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise are hereby required to make the same known to the undersigned at the office of Adv. Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM, Advocate High Court, Mumbai, having address at Office No. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that MR. MUBASHIR ABDUL QUDDUS MALIK is the true and lawful owner and it shall be deemed that MR. MUBASHIR ABDUL QUDDUS MALIK is the true and lawful owner and is sufficiently entitled in respect of the said property, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, and further legal process shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived in respect of the Scheduled Property.

the Scheduled Property.

SCHEDULE OF THE PROPERTY
Flat No. 203, on the 2 nd floor of Darul-Arafat
CHSL, area admeasuring about 396 sq. ft.
(inclusive of the areas of balconies), Naya,
Nagar, Opp Shams Masjid, Mira Road (East),
Village: Bhayander, Thane, Maharashtra
401107, Plot No. 81, Survey No. 510.
Date: 0.6108/2022 Date: 05/08/2022 Place: Thane

MUMBAI LAW FIRM ADV. AALAYA A. KHAN ADVOCATE HIGH COURT, MUMBAI

O.W.No. 3995/22 Charity Commissioner Office 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030, Date- 26/07/2022

Public Notice

The appointment of trustees in the trust U/s 47 of Maharashtra Public Trust Act 1950

Application No. :- 30/2022 Name of the Trust :-'Thiru Vel Murugan Temple Trust' P.T.R. No. :- A-3418 (Mumbai)

1. Application No. 30 of 2022, Under Section 47 of The Maharashtra Public Trust Act, 1950, as per Order dated 21.07.2022 passed below Ex. 01 the Hon'ble Joint Charit Commissioner-1, Maharashtra State, Mumbai in the above referred application, it is hereby giving information to the genera public at large through this Public Notice that whereas applicants have filed an application for appointing them as trustees in the Trust Viz. "Thiru Vel Murugan Temple Trust" having PTR No

2. The applicant has mentioned in Ex.01 that at the time of registration of applicant trust there were Following persons to look after affairs of trust

I. Mr. S. Subrayal

2. MR. R. Vijayakothandaraman 3. Mr. A. T. Subramaniam 4. MR. A. T. Kuruppaiya

5. Mr. S. S. Mani 6. Mr. R. Thandapani 7. MR. N. Vengataswami

8. Mr. Kutumani Ratnam 9. Mr. K. P. Narasimalu 10. Mr. P. Ganesan

11. Mr. N. Mayavan 12. Mr. P. V. Murugan 13. Mr. E. Kannaperan

14. Mr. D. Pandian 15. Mr. S. P. Muthu 16. Mr. K. A. Narayanaswami

17. Mr. C. Pormuswami 3. The applicants have filed the Present application for the appointment of the following trustees in the trust. The

applicants as they suggested for the appoinment of trustees in the trust. Their names are as under. 01. Mr. Tawdan Resmani Arjun

Mr. Veerakannu Mavavan 3. Mr. Jayshankar Kashi 4. Mr. Velmurgan Nartajan

Arudhudhivar

5. Mr. Veeramani Guruswamy 6. Mr. Velmurgan Arsan

Mr. Murugesan Aniapuli

 Mr. Suresh Murugesh
 Mr. Adhidravid Dasharath Jaishankar

4. If anyone have objection for the appointment of the above 09 persons as trustees in the trust, thev may file within 30 days from the date of the publication of this public notice, written Objection / Say in the Application No. 30/2022 which is pending before the Ld. Joint Charity Commissioner-1, Maharashtra State, Mumbai on **date** 12/09/2022 at 11.00 am for hearing. If no one is present or the above date & time, it will be presumed that none have any Objection / say on the appoinment & the Present application will be decided in accordance with law.

This Notice have Given under my Signature and seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai Dated 26/07/2022.

Seal Superintendent (J), Charity Commissioner Office Maharashtra State, Mumbai,

PUBLIC NOTICE
OTICE is hereby given that MS. NEHA
ARTIKCHANDRA PRADHAN & MRS.ARADHANA KARTIKCHANDRA **PRADHAN**, had jointly purchased a Flat Premises bearing Flat No.202, Second Floor, STANLEY REGENCY Co-op. Hsg. Soc. Ltd., Near Cine Max, Kanakia Road, Mira Road – East, Thane 401107 (Said Flat).

HEREAS an Agreement for Sale dated 26th ebruary,2013 was entered into between Sathianarayan S Kombil, therein referred to as ransferor and M.S. NEHA KARTIKCHANDRA PRADHAN 8 MRS.ARADHANA KARTIKCHANDRA PRADHAN therein referred to as the ransferee who have purchased the flat. The Agreement duly registered at the office of the Sub-Registrar OF AssurancesThane under No. NN10-2028-2013.

WHEREAS the joint owner of the said Flat MS. NEHA KARTIKCHANDRA PRADHAN died intestate on 05-01-2018, leaving behind MRS.ARADHANA KARTIKCHANDRA PRADHAN (Mother of he deceased) and MR.AMIT (ARTIKCHANDRA PRADHAN (Brother of the Deceased) as her only Legal Heirs and/or Legal Representatives. W H E R E A S M R S . A R A D H A N A

KARTIKCHANDRA PRADHAN (Mother of he deceased) intend to Transfer the 50% shares of the said flat in her name and that MR. AMIT KARTIKCHANDRA PRADHAN brother of the deceased) has no objection i snect thereof.

All persons claiming an interest in the said roperty or any part thereof by way of sale, ift, lease, inheritance, exchange, mortgage, harge, lien, trust, possession, easemen ttachment or otherwise howsoever are ereby required to make the same known to the undersigned at the office of SSK Advocates & Partners having address at Office No.11, Shanti Plaza Building 38/39, Shanti Park, Nr. Bank of India, Mira Road East), Thane 401107, within 15 days from he date hereof, failing which further legal process shall be given effect thereto.

SSK ADVOCATES & PARTNERS

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN A public notice is hereby given, that r client MR.GANESH JAGANATH Client MR.GANESH JAGANATH BHANDARY have become the Law full Owner of Flat No.501-C. "H" Wing, Fourth Floor, admeasuring 355 Square Feet, Built-up Area, within Registered Society known as THE RAILWAYMEN'S APNA GHAR "D-GROUP' CHS.LTD., bearing Registration No.BOM/W-KE/HSG/TC/9133 of 1995-1996, Dt.14-09-1995, constructed on N.A. land bearing C,T,S,No.345, lying being and situated at Shivaji Nagar, Jogeshwari (East), Mumbai-400060, by virtue of the LAW OF INDERITANCE, & LAW OF INDIAN SUCCESSION ACT affect the demise of her SUCCESSION ACT, after the demise of he Mother Late MRS. SUSHILA JAGANATH BHANDARY who died intestate on Dated 25-06-2010, Leaving behind her one Son 1] MR. GANESH JAGANATH BHANDARY and Three married daughters 2] MRS. VIJAYA SHIVRAM BHANDARY 3] MRS. VANITA SHRIDHAR BHANDARY, 4] MRS. INDIRA SURESH DAS empowering them as HER legal heir, and representative, who is entitled to succeed to the estate of the deceased property. Bearing Share Certificate No.96, Distinctive No.476TO 480.

2] MRS. VIJAYA SHIVRAM BHANDARY 3 MRS. VANITA SHRIDHAR BHANDARY. MRS. INDIRA SURESH DAS the daughters of the deceased had given her NOC & CONSENT to her Brother MR. GANESH JAGANATH BHANDARY to regularize the said Flat on his name.

The daughters have SURRENDERED their rights, on property and given the ownership to the MR. GANESH JAGANATH BHANDARY. Accordingly my client have undergone all legal formalities such as Indemnity Bond, Affidavit, N.O.C. and submitted the same to the concerned Society, & Society has admitted MR.GANESH JAGANATH BHANDARY as the Lawful Onwer of the said Flat and enrolled his name in the Share Certificate.

Whoever has any kind of right, title interest, in the aforesaid Property, shall come forward with their genuine objection within 15 days from the issue of this Notice, and contact to me on phone or at following address. Otherwise it shall be deemed and presumed that my client is entitled to INHERIT the said property, and all future correspondence shall come in effect in his favour, and no claim shall be entertained after the expiry of Notice period.

Date:05-08-2022 S.K.Khatri Advocate High Court Flat No.3, Ground Floor Ambika Apartment Tal:Vasai, Dist: Palghar-401303

Place: Mumbai

Dated: 05/08/2022

Date: 5th August, 2022

PUBLIC NOTICE

Student Name - SUSAN FATIMA KANADI/ School Name - ST . JOHN'S UNIVERSAL SCHOOL, MUMBAI Year of passing - 2021 Index No / Unique ID - 7262160 Documents lost are class X passing certificate and marksheet Marksheet No - TT 40048196 Passing certificate No - TT 80048195 If anyone find kindly Contact on:

+91 81697 88248 **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given to the public a large that, under instruction of my client Mr. Pravin Jethalal Lapasia who is the wner of Office No.301, on 3rd floor in uilding known as "Khajurwala hambers" of Khajurwala Chambe Premises Co-op Society Limited, situated at 313/315, Narsi Natha Street, Mumbai 400009. I hereby state that, the origina agreement for sale dated 20/11/1992 executed between Mrs. Kantadevi w/o Kamalkumar Sethia (Refered here as first owner) and M/s. Jetsons Exports (India) (Erstwhile Owner) and Origina thare Certificate No. 11 alongwith Othe Property related documents in respect of the aforesaid office is irrecoverably lost of misplaced. Accordingly, my client **Mr. Pravin Jethalal Lapasia**, has lodged a complaint at Pydhonie Police Station on 02/08/2022, vide Lost Report No. 23934 2022 for the lost/misplaced agreemen Any person, bank or institution claimin nterest in the said property or any par thereof by way of sale, gift, lease, mortgage, lien, trust, succession, easement, or otherwise howsoever are hereby required to claim personally or by ritten claim at office address give whiten claim at office address given below within a period of **14 days** from the date of this notice, failing which such claim, if any shall be considered as

Advocate Vithal Mahajan, A-101 Sai Krupa Premises Sector-12 Plot No. D/68, Kharghar, Navi Mumbai 10210, Maharashtra Date: 05/08/2022 Place: Mumbai

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the Public enlarge by our client, Mr. Mohd. Nadeem S/o Mohd. Jina, that our client is the owner of Shop No. 07, on the Ground Floor, in the Building known as Shangrila Apartment Situated at Naya Nagar, Mira Road (E), Dist: Thane - 401107 (hereinafte referred as the "Said Shop"). Ou client has purchased the said Shor rom (1) Mohammed Athar Azga Ansari, (2) Mohammed Aslam Ansari Abdul Rashid vide Registered Agreement for Sale dated 24/02/2011 pearing Doc No. TNN-10-2071-2011 on dated **25/02/2011**.

Whereas our client has lost the origina Registered Agreement for Sale alongwith it's Registration Receipt viz Agreement for Sale Dated 24/02/2011 bearing Doc No. TNN - 10 - 2071 2011 dated 25/02/2011, Accordingly Our client has lodged a documen missing complaint at Nava Naga Police Station vide Report No. 17438 2022 dated 02/08/2022.

Our client through this Notice, hereby called upon the public enlarge that if any person/s have found, and are i Registered Agreement for Sale alongwith its Registration Receipt ther in such case kindly return the same a our office having address mentioned below within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice. Also that If any person/s have any claim/s o right, title, interest in respect of the said Shop and/or shares or any part o portion thereof by way of inheritance sale, purchase, mortgage or encumbrance howsoever o otherwise, shall lodge their respective claims at our office having address as mentioned below within 15 (Fifteen days from the date of publication of this notice, failing which the claims, if any, of such person shall be treated as waived and/or abandoned and no binding on our client.

(Rajendra Singh Rajpurohit), Advocate High Court, Mumbai, Shop No. 9, Asmita Orient C.H.S. Ltd. Near Asmita Club, Mira Road (F)

Place: Mira Road Date: 05-08-2022

SWASTI VINAYAKA SYNTHETICS LTD.

CIN: L99999MH1981PLC024041

Corporate Office: 306, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Website: www.swastivinayaka.com Tel.: 022 43443555 Email ID: contact@swastivinayaka.com
NOTICE

Transfer of share(s) of the Company to Demat Account of Investor Education

and Protection Fund (IEPF) Authority.

Pursuant to Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of Investor ducation and protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund, Rules, 2016 as amended from time to time, the shares in respect of which dividence has not been claimed for seven consecutive years, shall be transferred by the

Company to Investor Education and Protection Fund (IEPE) n compliance with the said Rules, the Company has communicated individually the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF to

laim the said dividend. n terms of Rule 6 of IEPF Rules, the Company has also uploaded the details of suc shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF Authori on its website at www.swastivinayaka.com. Shareholders are requested to refer an erify the details of unclaimed dividend and shares liable to transferred to IEPF. The Shareholders are advised to claim such dividends before 6th November 2022 as th ompany will transfer the said shares to IEPF Authority within 30 days from the sa

The shareholders may please note that no claim shall lie against the Company i respect of the shares and dividend so transferred. The shareholders may however aim the same by making and application to IEPF Authority in Form IEPF-5 as pe he procedure prescribed in the said Rules.

in case of any queries on the subject matter, Shareholder may contact the Company's Registrar & Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd, Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbal - 400093. Tel. No.: 022-62638200, mail: investor@bigshareonline.com.

For SwastiVinayakaSyntheticsLimite

Rajesh Podda Managing Director DIN 00164011

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client Mr. NAYAN KRISHNA GAONKAR is the absolut owner of a Core House No. B-26, in the Gorai (1) Akanksha Co-operative Housing Society Ltd., situated at Plot No. 101, RSC No. 10, Gorai (1), Borivali (West), Mumba 400 091, (hereinafter referred to as the said Core House premises). Which was allotted to Mr. BUMMAKANT K. RAJNARSINHA. In Agreement of Lease dt. 05.02.1994 his name was written as RAMAKANT K. RAJNARISAR, and in society share certificate name was written as KAILASAM R. BOMMAKANJI, in all other documents and in Sale Agreemen his name is written as Mr. BUMMAKANT KAILAS RAJNARSINHA as all names of above same person i.e. original allottee. Whereas an Agreement dt. 31.01.2000 executed by and between the original owner Mr. BUMMAKANT K. RAJNARSINHA has sold and transferred the said Core House in favour of Mrs. BOBBY NARESH RAJ. And whereas by an Agreement dt. 30.04.2007 Mrs. BOBBY NARESH RAJ had sold and transferred the said Core House in favour of Mr. SUDHIR HARILAL SINDHWAD. And whereas by an Agreement dt. 05.05.2007 Mr. SUDHIR HARILAL SINDHWAD had sold and transferre the said Core House in favour of Mr. NARESH PURSHOTTAM PATEL. And whereas by an Agreement dt. 20.10.2015 Mr. NARESH PURSHOTTAM PATEL had sold and transferred the said Core House in favour of my client **Mr. NAYAN KRISHNA GAONKAR**, the original Allotment letter issued in favour of Mr. BUMMAKANT K. RAJNARSINHA by MHADA/WBP Authority, which has been lost/ misplaced and same has been reported to the Borivali Police Station, on dt. 01.09.2015, SDE No. 3899/2015. My client agreed to sell the said Core House to Mr. SWAPNIL CHANDRAKANT SAWANT.

All person/s, Banks, Financial Institutions having any claim against into or upon th said Core House Premises or any of them or any part thereof by any way of inheritance possession, sale lease, mortgage, charge, gift, trust, lean, license, easemen maintenance or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below within a period of 14 days fron the date hereof, failing which it shall be presumed that there are no claims whatsoeve and/or claims, if any, shall be deemed to be waived and or abandoned and the sale transaction will be completed without reference thereto.

(D. S. SHEKHAWAT) Advocate High Court Plot No. 93/D-09, Gorai-I, Borivali (W), Mumbai 400 092

Read Daily **Active**

Business

ABDUL KUDDUS MALIK was the owner of th roperty more particularly described in the chedule hereunder, herein after referred to as the SAID FLAT

WHEREAS ROSHANAARA ABDUL KUDDUS

17302-2022.
All persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or therwise are hereby required to make the sar known to the undersigned at the office of Adv Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM, Advocate Aalaya A. Khan, MUMBAI LAW FIRM, Advocate High Court, Mumbai, having address at Office No. B-98, Shanti Shopping Centre, Near Railway Station, Mira Road (East), Thane 401107, within 15 days from the date hereof, failing which it shall be deemed that BANAFSHA A ANSARI (Daughter), AMNA MALIK (Daughter), ATALIB KHAN (Daughter), and MR. MUBASHIR ABDUL QUDDUS MALIK (Son) are the true and Lawful aways and as a sufficiently control of the country of the count lawful owners and are sufficiently entitled i respect of the said property, more particularl described in the Schedule of the propert

SCHEDULE OF THE PROPERTY Flat No.201, on the 2 nd floor of Darul-Arafa CHSL, area admeasuring about 540 sq. ft (inclusive of the areas of balconies), Naya Nagar, Opp Shams Masjid, Mira Road (East) Village: Bhayander, Thane, Maharashtra 401107, Plot No. 81, Survey No. 510.

Mrs. Darshana Rajesh Koradia & Mr. Rajesh F Koradia have purchase the Flat No.402 from M Manesh Ranchhoddas Kutmutta proprietor o dated 10th February, 1994 and executed deed of Declaration and Confirmation dated 17th November 2006 registered under registration serial No. BDR-5-8891-2006 dated 17th November, 2006 Thereafter Mrs. Darshana Raiesh Korad

expired on 7th March, 2008 and Mr. Rajesh F Coradia has made a second marriage with Doll Rajesh Koradia nee Hitaxi Jitesh Vora on date 9th July, 2008, and Chimi CHS Ltd. admitted he as an associated member along with Mr. Rajesh H. Koradia, by the Society on dated 15th April, 2012. Further Mr. Rajesh H. Koradia nominate Mrs. Dolly Rajesh Koradia as their nominee with 100% ownership in respect of the said Flat. Now the present owners intent to avail a loan from The Cosmos Co-Operative Bank Limited against the said Flat No.402, hence if any legal heirs, relatives, family members of late Mrs. Darshan

oplicable documentary proof All persons, legal heirs having or claiming any right title, claims, demand, interest or objections of whatsoev nature in respect of the premises or any part there whether by way of sale, ownership, joint ownership, transfer, exchange, charge, encumbrance, assignment, gift, tenancy, sub-tenancy, lease, subase, possession, covenant, license, lien, inheritano nortgage, pledge, trust, maintenance, donation easement, lispendens or otherwise howsoever ar equired to make the same known in writing to the ndersigned at the within mentioned address withi (Seven) days from the date of publication hered with documentary evidence, failing which, the claims, objections or demands, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and the transaction will be completed without reference

transaction with each of the properties of the court of t

my clients

PUBLIC NOTICE

Times

WHEREAS ROSHANAARA ARDUI KUDDUS WHEREAS RUSHANAARA ABDUL KUDDUS MALIK was the owner of the "Salip FLAT" through unregistered "Agreement for Sale" dated 31/07/1995 and thereafter the stamp duty was duly paid of Rs. 11950/- entered between M/s A.R. CONSTRUCTION COMPANY and ROSHANAARA ABDUL KUDDUS MALIK.

WHEREAS ROSHANARRA ABDUL KUDDUS MALIK died on 28/09/2001 and the death certificate was issued by MBMC bearing registration No. 1700 dated 01/11/2001 and issued on 19-07-2022 and that ABDUL QUDDUS MUBIN MALIK (Husband) died on 16/01/2018 and the death certificate was issued by MBMC bearing registration No. D-2018:27-90147-000291 dated 02/02/2018 and issued on 19/07/2022 leaving behind BANAFSHA A ANSARI (Daughter), AMINA MALIK (Daughter), NADA TALIB KHAN (Daughter), and MR. MUBASHIR ABDUL QUDDUS MALIK (Son) as her only legal heirs. AND WHEREAS the first unregistered "Agreement for Sale" dated 31/07/1995 entered between M/s A.R. CONSTRUCTION COMPANY and ROSHANAARA ABDUL KUDDUS MALIK (was lost while travelling and was not found after due ost while travelling and was not found after due search, also the Lost Report for the same has been egistered with the Naya Nagar Police Station lated 03(08/2022 bearing Lost Report No.

nereunder mentioned, and further legal proces shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall b considered as waived in respect of the Schedule

Date: 05/08/2022

^{ine} Mumbai Law Firm Adv. Aalaya a. Khan Advocate High Court, Mumbai

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public that our client i.e.

Mr. Rajesh H. Koradia is the present owner of Flat
No. 402, 4th Floor, admeasuring 500 sq. ft. built
up area, in the Building known as 'Chimi Apartment' &
society known as "Chimi Co-Operative Housing
Society Ltd.," at Haridas Nagar, Shimpoli Road,
Borivali (Nevst), Mumbai-4400 092, constructed on
land bearing Final Plot No.663, Confirmed F. P.
No.704 bearing Survey No.704 bearing Survey
No.764 bearing Survey No.704 bearing TSURS
NO16 Hissa No.88 and corresponding CTS Nos No.16. Hissa No.3B. and corresponding CTS No. 59 situated at Village Shimpoli, Taluka Borivali in Registration District of Mumbai City, and falling within the limits of Municipal Corporation.

Messrs. A. M. Developers by Articles of Agreeme

Rajesh Koradia having claim in the above-said property, are instructed to inform within the 7 days along with the documents, evidence &

PUBLIC NOTICE he Public is hereby informed that My Clients

MR. RAGHUNATH RAMNIRANJAN YADAV 8

2) MRS. REETADEVI RAGHUNATH YADAV, Co-owners of Shop No. 9, on the Ground Floor, adm. 190 Sq. Feet (Builtup area)in Society known as "NEW AJAY CO. OP. HSG. SOC. LTD" Situated at Village-AJAY CO. UP. NS.G. SUC. LID "Studied at Village Achole, Achole Road, Nallasopara (East), Taluka-Vasai, District-Palghar-401209, My Clients had an original Agreement For Sale that is lost/misplaced that aforementioned document Between M/S. AMI CONSTRUCTION COMPANY hereinafter called and referred to as "BUILDERS" of One Part, an M/S. EVERGREEN CO. OP. CREDIT SOCIETY LTD and it is not traceable despite a diligent search f any person or persons has any type of objectio possession case, tenancy, gift, mortgage in the said property kindly show their right title and interest with documentary evidence within 15 days from the date of publication of this notice failing which no claim will be accepted and it will be understood that no any person or persons have any rights title and nterest in the said property. If any person has found the above mentioned documents, you are requested to kindly return the same to the below address.

Sd/- R. L. MISHRA

address. Sd/- R. L. MISHRA
Date: 05/08/2022 (ADVOCATE HIGH COURT) Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights, Near Railway Station, Nallasopara [East] Dist. - Palghar - 401209.

PUBLIC NOTICE

Under the Instructions my Client. The public notice is given at large. My client Shri Ramesh Kanji Bharda residing at Room no. D/1, Akruli Swikar CHS Ltd, Plot No. BD- 4, Road No. SC-1, Akruli Kandivali (E), Mumbai- 400101 he purchased the flat premises i.e. Room No D/1, Akruli Swikar CHS Ltd, Plot No. BD 4, Road No. SC-1, Akruli, Kandivali (E) Mumbai- 400101 from Mr. Harishchandi Pandurang Kuber vide Regd, agreemen 10/12/2007 bearing Registration No BADAR-12-8975-1-2007, the original share certificate of the said flat premises dated 27/07/1993 distinctive No. 001 to 004, Membership No. D-01, of the said flat is lost by my client during the transi from Kandivali Station to lokhandwal: complex, missing complain of misplaced share certificate is lodged with Samta Nagar Police Station on 03/08/2022 bearing NCR No. 1937/2022, therefore this public notice for calling objections

Any person/ found or having claim objection, right, title or interest of an nature whatsoever in the above said fla premises and with regard to aforesaid transfer by way of sale, gift, lease inheritance, exchange, mortgage, charge lien, trust, possession, easemen attachment or otherwise howsoeve should intimate their objections, if any in writing within 14 days from the publication of this notice failing to which the claim of the such person/s, if any, will deemed to have been waived and/or abandoned fo all intents and purpose.

Sd/-RAVI K. DUBEY, Advocate Opp. S.K. Stone, Mira bhayender Road, Miraroad (E) Date: 05/08/2022

PUBLIC NOTICE ublic at large take notice that Mr. Vijay Shamrao Valavalkar, owner/ holder an Snamrao Valavaikar, owner/ holider aing Khate No. 70, Old Survey No. Survey No. 274/7 (part) now New Survey No. 274/8 aggregating area 2.54.60 H.A.S.Q.M. as per 7/12 records and lying being and situate at Village- Veyii, Taluka- Talasari, Talabari, Tilla within the jurisdiction of Palghar Zilla, within the jurisdiction Registrar of Assurances at Palgha District (hereinafter referred as the 'said larger property'), has agreed to convey sell, grant and transfer portion of land ground admeasuring area 6836.60 sq.mtrs. out of the said larger propert longwith all the structures and building standing thereon or appurtenant therefogether with any easements, borewe ttornment rights, assignments, plant rees, crops, hereditary allowances, right ways, lights, or any other benefit rising out of said property in favour Sudarshan Pharma Industries Limite epresented by its authorized Director officer/ representative/ Constituted

Public at large is hereby invited to subm n writing any claims or objections toward he rights, title, share and interest of **M**₁ Vijay Shamrao Valavalkar in the sai property within **15 days** of publication of this Notice at our office address mentioned below, with copies of such documents and proofs in support of his ner/ their claim(s)/ objection(s). If no claim(s)/ objection(s) are received from the public within the prescribed above ne, Mr. Vijay Shamrao Valavalkar sha pe free to deal in the said property in the manner desirous to him. Any claim(s) objection(s) received thereafter shall b considered to be waived and not validle claimed and it will be deemed that **Mi** Viiav Shamrao Valavalkar's title to th said property is clear, marketable and free rom all encumbrances and he has good right, full power and absolute authority to sell convey transfer and grant the said property in favour of Sudarshan Pharm

Mukesh J. Sangan Advocate High Court
Office Add: 502, 5th Floor, Ganjawala Residency, Ganjawala Lane Borivali (West), Mumbai- 400 092 e: Mumbai Date: 05/08/2022 ce: Mumbai

PUBLIC NOTICE Notice is hereby given on behalf of my clients Mrs. S. A. Salunkhe that they intend to purchase Flat No.1503-A and Flat No.1503-B

each having area admeasuring about 65.06 sq. mtrs. Built up area both located on the 15th floor in 'A' Wing of the building known as "Brentwood" of the society known as "Brentwood Co-Operative Housing Society Ltd.", situated at Village Powai, Taluka Kurla, Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400076, hereinafter referred to as the said Property and more particularly described in the Schedule hereunder written, from the present owner i.e. Mr. Saju Sachariah Philips and that the previous registered chain agreements between M/s. Hiranandani Developers Pvt. Ltd. and Mr. Hemraj S. Shetty & Mrs. Shakila H. Shetty each dated 08th June 1993 have been reported lost and misplaced and the same are not in custody of the present owner. All persons having any claim against or in to or upon the said Property, more particularly described in the Schedule hereunder written, or any part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, tenancy, trust, licence, maintenance, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned alongwith the requisite documentary proof in support of such claim, at my office at C-1/A, Deep Jyoti Society, Opp. Varsha Vandana Society, Highway Service Road, Thane (West) 400 601 within fifteen(15) days from the date hereof, whereupon the transaction of sale of the said Property as aforesaid, would be completed without reference to any such claim or claims and the same, if any, will be considered as waived or abandoned. Any person who is in possession of both the said original agreements

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

dated 08th June 1993 is requested to hand over the same to me or

All that piece and parcel of the property in the form of (1) Flat No.1503-A and (2) Flat No.1503-B, each having area admeasuring about 65.06 sq. mtrs. Built up area both located on the 15th floor in 'A' Wing of the building known as "Brentwood" of the society known as "Brentwood Co-Operative Housing Society Ltd.", constructed on plots of land bearing CTS Nos.10,11,14,16,17,18 & 19 situated at Village Powai, Taluka Kurla in the registration district of Mumbai Suburban, Sector V Main Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400076. Dated this 05th day of August, 2022.

> ANANT G. GADRE ADVOCATE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public in large that my client SHRI SHIVRAM RAMCHANDRA MAHADIK, has ost/misplaced original documents with ile in respect of Room No: 12/69 Dindoshi Saidham CHS Ltd. Dindoshi /lalad (East), Mumbai- 400097

) Allotment Letter from MHADA Dtd 11/12/1981 and up to date ren

) Share Certificate No: 31 (Distinctive In 151 to 155) issued by above society Various Maintenance Receipts

) Various Notices and other importar Γhat he have lodged complaint bearing No: 726/2022 Dtd: 30/06/2022 to loca Meghwadi Police Station, Jogeshwa East), Mumbai - 400060.

That now my client is willing to availabove all title documents of his said property from competent authorities, it only person having any right, title interest, demand, claim over said property by whatsoever manner please come forward with lega locuments within 15 days from publication of this notice. If anybody ound above originals kindly contact ne/my client Adv. Mithilesh Kuma Dubey Mobile No: 9819281391 Sh Shivram Ramchandra Mahadik Mobil Jo 9619877336

Date: 05/08/2022 Place: Mumbai For and on behalf o Mr. Shivram Ramchandra Mahadil

MITHILESH KUMAR DUBEY Advocate High Cour Z-4, Manav Vikas Mitra Mandal Subhas Nagar 2, Near Seepz MIDC, Andheri (E), Mumbai:-400093

PUBLIC NOTICE lotice is hereby given to the Public tha ocuments :- (1) Original Agreement date 14/04/2005 executed between Mrs. Sheela Avinash Pathak and Mr. Ravi Parasmal Mehta Receipts of Stamp Duty and Penalty paid vide Case No. ADJ/B/2185/08, Declaration Deed Registered with Sub Registrar of Assurance nder Document No.BDR11-5237-2008 lated for 09/06/2008; (2) Original Allotmer Letter, MHADA Passbook and Dues paid Receipts issued to Mr. Rajkumar Vasant Chavar by Maharashtra Housing and Area Developmer Authority for residential property mentioned i ie schedule hereto, has heen lost/misplaced b IR. RAVI PARASMAL MEHTA (current owne nd is not traceable. The Complaint of same ha een lodged at Charkop Police Station or 14/08/2022. Lost Report No. 24461/2022.

All persons are hereby informed not to deal of arry out any transaction with anyone on the basi f the said missing document. Any person having any right, title, interest, claim, demand or objection f any nature whatsoever in respect of the said om, is hereby required to make the same know writing along with the documentary proof thereo o the undersigned at 612/B-20, Anita CHS. Ltd. Sector-6, Road RSC-52, Charkop, Kandivli Wes Mumbai – 400067 within 15 days from the date of publication hereof, failing which claims if any aised thereafter, shall be deemed to have bee iven up or waived off.

SCHEDULE DESCRIPTION OF THE PROPERTY

ROOM NO. C-8 in CHARKOP (1) JAL SAROVAF CO-OP HSG. SOC. LTD. situated at PLOT NO 528. SECTOR-5. ROAD RSC-49. CHARKOF (ANDIVLI (WEST), MUMBAI-400 067 admeasuring 30 sq. mtrs. Built-up of Village: Kandivali aluka : Borivali, Mumbai Suburban District Sd/- Nitesh D. Achrekar Date: 05/08/2022 Advocate

PUBLIC NOTICE Public in general is hereby informed that my client MR. MOHAMMED SHAFI KHWAJA SHAIKH is negotiating to purchase Flat no A/104 Situated on 1st floor of Mahesl Apartment 'A' wing Sai Sahawas CHS Ltd Plot No. 5, admeasuring 595 Sq. feet Built Up Area having survey no 105, CTS No. 250,250/1 to 250/14, Shreenath Nagar, behind Recreation Club, Gilbert Hill Road, Andheri (W), Mumbai - 400058. The said flat was standing in the original owner's name Mrs. Meera Bisandas Tadose who expired on 05/08/2013 leaving behind her legal heirs The said flat has been transferred in the name of her son **Mr. Dheeraj Bisandas Tadose** by way of Release Deed by other legal heirs and now he is selling the said flat to my client. Any person/banks/financial institutions having an rights, title, claims or interest in the said fla by way of sale/purchase inheritance ssession, succession, mortgage, lien, lease ft or otherwise howsoever in respect of th same shall intimate any objection in writing to the undersigned with supporting documents thereof within a period of 14 Days from the

entertained thereafter. Place : Mumbai Date: 05.08.2022 SIRAJ FARUK GHIWALA Advocate High Court Bombay Madina House CHS Ltd., Shop No. 4A9B ling No.2, Karimi Park, Jogeshwari (West) Mumbai-400102. Mobile : 9224194897

date of publication of this notice or else an

such claims by any one shall not be considered

and shall be deemed to have been waive

shall proceed to conclude the penotiations and

purchase the same and no claims shall be

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE Notice that my client MR. RASHID MAQBUL SHAIKH is a owner of Flat No. C/1503, Central Park, Ekta Parks Ville, Chikhaldongari, Virar (West), Tal. Vasai, Dist. Palghar -401 303. My client has lost Original Registration Receipt of Agreement for Sale executed between Ws. Ekta Parks Ville Homes Pvt. Ltd. & Mr. Rashid Maqbul Shaikh on 15/07/2016, Registered under Regn. No. VSI-5-3520/2016, Dated 15/07/2016. Police Complaint of which was lodged at Arnala Police Station on 01/08/2022, under Lost Report No. 17244/2022.

So if any person found the same or having any claim or right, interest, title, against in respect of said Flat however or otherwise, are hereby Flat however or otherwise, are hereby required to intimate me at my below mentioned address within 14 days from the date of publication of this notice about the same, failing which it will presumed that there is no claim and Clear Title Certificate of the Said Flat will be issue to my Client and my client shall further proceed and complete all the requirements. complete all the requirements. Such claim and objections received there after shall be deemed to have bee

Adv. Nishigandha J. Parab. Add: A/101, First Floor, Kashi Krupa CHSL, Near Dipak Medical, S. T. Depot Road, Nallasopara (West).

PUBLIC NOTICE

otice is hereby given to public at large tha my client Mr. Aditya Chetan Rathod has applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No.B/604 on 6th Floor in the building known as Gokul Nagar Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at S. V. Road, Behind Parekh Nagar, Kandivali (West), Mumbai 400067, along with five fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.32 and bearing distinctive Nos. from 156 to 160 (both inclusive), from the name of his grandfather Late Mr. Ramniklal G. Rathod who expired on 08-01-2003, to

his name. All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or agains the said property by way of inheritance, sale mortgage, charge, trust, lien, possession gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road Kandivali (West), Mumbai 400 067 within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be onsidered as waived and/or abandoned.

Sd/ (Mrs. Rashida Y. Laxmidhar) ate: 05/08/2022 Advocate

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT Mrs. Sarojin . Pawaskar, Mr. Gaurav S. Pawaska and Mr. Saurabh S. Pawaskar are claiming joint ownership being the legal heirs of late Shri. Surendra Dhondu Pawaskar of the flat mentioned in schedule hereunder. By Articles of Agreement dated Articles of Agreement dated 25/11/2008 duly registered with the sub-registrar of assurances under registration no. BBE-1/01801/2009, Smt. Vasanti D. Pawaskar was allotted the videous programment of the p the said flat on ownership basis in lieu of old premises. Thereafter vide Affidavit/NOC dated 29.08.2012 of Smt. Vasanti D. Pawaskar submitted to BMC authority she has given her consent for transfer of the said old premises in the name of Shri. Surendra Dhondu Pawaskar. The said Shri Surendra Dhondu Pawaskar died or 28.08.2020 leaving my clients as his only legal heirs and thus my client have become the joint owners of the said

Any person having any claim o right in respect of the said flat by way of inheritance, share, sale, mortgage, lease, lien, licence, gift possession or encumbrance nowspever or otherwise is here by undersigned within 15 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed vithout reference to such claims. i any, of such person shall be treated as waived and not binding on my clients.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Flat No. 1203, adms. 300 sq. ft., (carpet) on 12th floor, "D" Wing of the building known as Shree Laxminarayan CHS Ltd., bearing CS No. 1512(pt), Mandvi Division, Bhendi Bazar, Mumbai-400009.

Dated this 5th day of August,2022. Adv. Ritesh A. Singh (Advocate) 301, J. P. Residency, Chinholi Bunde Road, Malad (West), Mumbai-64,

ROBUST MARKETING SERVICES PRIVATE LIMITED fice: 502, Sterling Heritage, Sri Sankara Mattam Road, Matunga, Mun Corporate Office: Sai Hira, Survey No. 93, Mundhwa, Pune - 411036.

Telephone: 020-6458230 II Email ID: robustmumbai@yahoo.com
CIN: U65990MH1994PTC082655 II Website: www.rmspl.co.in
EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS OF THE COMPANY FOR THE QUARTER ENDED ON 30TH JUNE, 2022 (Rs. In lacs)

Previous year ended **Particulars** As at As at As at 30-06-2022 30-06-2021 31-03-2022 Unaudited Unaudited Audited 1. Total Income from Operations 24 23 Net Profit / (Loss) for the period (before Ta Exceptional and/or Extraordinary items#) (664) (354) (4,379) Net Profit / (Loss) for the period before ta (after Exceptional and/or Extraordinary items# (664) (354) (4,379) 4. Net Profit / (Loss) for the period after tax (aft (664) (354) Exceptional and/or Extraordinary items#) (3145)Total Comprehensive Income for the peri-[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Incom (after tax)] 10,407 12,204 24,671 Paid up Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve
 Security Premium Account 24,952,85 58034.74 12486.53 47627.34 Paid up Debt Capital / Outstanding Deb . Outstanding Redeemable Preference Share 5.000 2.500 5.000 Debt Equity Ratio (in tin 0.80 3. Earnings Per Share (face value of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) I. Basic: (in Rs.) 1,22,038 2. Diluted: (in Rs.) 1.04.074 1.22.038 2.46.710.97 14. Capital Redemption Reserve 5. Debenture Redemption Reserve Debt Service Coverage Ratio 0.02 0.06

The above is an extract of the detailed Quarterly Unaudited Financial Results filed with the National Stock Exchange of India Limited (NSE) under Regulation 52 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Quarterly Unaudited Financial Result is available on the website of NSE i.e. www.nseindia.com and of the Company i.e. www.rmspl.co.in.

For the other line items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to NSE and can be accessed on the website of NSE i.e. www.nseindia.com and of the Company i.e. www.rmspl.co.in. The Quarterly Unaudited Financial Results of the Company have been prepared in

accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133

of the Companies Act, 2013 read together with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (India Accounting Standards) Rules, 2016.

For and on behalf of the Board of Directors of

Robust Marketing Services Private Limited

Date: 03.08.2022

Ashok P. Shah Director DIN: 00196506



PUBLIC NOTICE

This notice is hereby given to public in general on behalf of my client MR. SANDEEP ISHWAR CHAUDHARI (Purchaser) Whereas MRS VASANTI MADHUKAR PATIL (Seller), who is to ntering into Agreement for Sale with MR. SANDEEP ISHWAR CHAUDHARI (Purchaser) for purchase of Flat No. C-1/12, Ghatkopar Dakshata Police Cooperative Housing Society Ltd, situated at Ramabai Nagar, Ghatkopar East, Mumbai 400075, admeasuring about 225 sq. ft. Carpet area.

Therefore this notice is hereby given to public in general to submit objection if any right or interest in writing in respect of the aforesaid Flat in the name of above mentioned persons with in 21 days from the date of publication of this notice to the address mentioned below. Objection received after 21 days shall not be entertained and the same shall be deemed to have been waived.

Adv. Jeevandatt M. Argade MR. SANDEEP ISHWAR CHAUDHARI 202, Lotus Business Park, S.V. Road Malad West, Mumbai- 400 064 Tel: 9545152888 Email: jmargade888@gmail.com

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LTD.

CIN: L31909MH1983PLC220457 Regd off: C-325, 3rd Floor, Antop Hill Warehousing Co. Ltd. Vidyalankar College Road, Antop Hill, Vadala (E), Mumbai- 400037, Tel -27750662 Email: kusammeco.acct@gmail.com Website: www.kusamelectrical.com

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) Regulation. 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company wi be held on Friday, 12th August, 2022 at 03.00 pm to consider and approve, the Un-Audited Financial Results for the quarter

ended 30th June, 2022. For, Kusam Electrical Industries Limited

Amruta Lokhande Company Secretary & Compliance Officer Place : Mumbai Date: 04th August, 2022

जाहीर सूचना वंसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की आमचे अशील अर्थात **श्री. राजेश एच. कोराडिय** सदनिका क्र.४०२, ४था मजला, क्षेत्रफळ ५०० **चौ.फ्. बिल्टअप क्षेत्र, चिमी अपार्टमेंट म्हणन** जात मारत, चिमी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि म्हणन ज्ञात सोसायटी. हरिदास नगर. शिम्पोली रोड गेरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, जमीन अंतिम प्लॉट क्र.६६३, निश्चित एफ.पी. क्र.७०४, जमीन सर्व्हे क्र.७०४, सर्व्हे क्र.१६, हिस्सा क्र.३बी आणि संबंधित सीटीएस क्र.५९, गाव शिम्पोली, तालुका बोरिवली नोंदणी जिल्हा मुंबई शहर आणि बृहन्मुंबई हानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या जागेचे विद मालक आहेत.

श्रीमती दर्शना राजेश कोराडिया व श्री. राजेश एच होराडिया यांनी सदनिका क्र.४०२ ही जागा श्री. मनेश करताड्य पाना राज्य-गर्ना श्र.२०४२ हा जाना श्र. नगर रणाङोडदास कुतमृत्ता, में, एएम. डेक्हलपर्सचे मालक यांच्याकडून दिनांक १० फेब्रुवारी, १९९४ रोजीचे करारनामा मार्फत खरेदी केली होती आणि याबाबत दिनांक १७ नोव्हेंबर, २००६ रोजीचे नोंदणी अनुक्रमांव बीडीआर-५-८८९१-२००६ अंतर्गत नोंदणीकृत दिनांव १७ नोव्हेंबर, २००६ रोजी घोषणा व[ँ]निश्चिर्त **हरारनामा करण्यात आला. तदनंतर श्रीमती दर्शन** राजेश कोराडिया यांचे ७ मार्च, २००८ रोजी निधन झाले आणि श्री. राजेश एच. कोराडिया यांनी दिनांक ९ जुलै, २००८ रोजी डॉली राजेश कोराडिया ऊर्फ . हुताक्षी जितेश वोरा हिच्यासह दुसरे लग्न केले आणि चिमी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांनी दिनांक १५ एप्रिल, २०१२ रोजी सोसायटीकडून श्री. राजेश एच. कोराडिया यांच्यासह सहकारी सदस्या म्हणून त्यांचे नाव दाखल केले. यापुढे श्री. राजेश एच कोराडिया यांनी सदर फ्लॅटबाबत १००% मालकीत्वासह यांचे वारसदार म्हणून श्रीमती डॉली राजेश कोराडिय यांना नामांकित केले आहे.

आता विद्यमान मालक यांना सदर सदनिका क्र.४० तमोर दी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्याकडन कर्ज घेण्याची इच्छा आहे. म्हणन स्वर्गिय थ्रीमती दर्शना राजेश कोराडिया यांचे कायदेशी गरसदार, नातेवाईक, पारिवारिक सदस्य यांना सद गलमत्तेवर दावा असल्यास त्यांनी योग्य दस्तावेर्ज राव्यांसह ७ दिवसांत कळवावे.

-तर कोणा व्यक्तीस कायदेशीर वारसदार यांना व नमुद जागा किंवा कोणत्याही भागावर विक्री ालकीत्व, हस्तांतरण, अदलाबदल, अधिभार, बोजा करारनामा, बक्षीस, वहिवाट, उपवहिवाट, भाडेपदा उपभाडेपट्टा, ताबा, परवाना, मालकी हक, वारसा हक तारण, कर्ज, न्यास, परिरक्षा, देणगी, कायदेशीर हक्क लिस पेन्डन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणताई अधिकार, हक, दावा, हित किंवा आक्षेप असल न्यांनी लेखी स्वरुपात सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **।** (सात) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्त्याकः कळवावे. अन्यथा असे दावा/आक्षेप किंवा मागर्ण न्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि अशा टाट्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहा

र्ण केला जाईल ठिकाणः मुंबई विनांकः ०५/०८/२०२२ सही/- एस.जी.एम. ॲण्ड असोसिएटस् (**अँडव्होकेटस्, उच्च न्यायालय**) ए/२०४, विन्सवे कॉम्प्लेक्स, २रा मजला जुनी पोलीस लेन, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९

जाहीर सूचना सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

की, माझे अशील श्री. रमेश कांजी भारडा ह

खोली क्र.डी/१, आक्रुली स्विकार कोहौसोलि प्लॉट क्र.बीडी-४, रोड क्र.एससी-१, आक्रुली कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या जागेचे निवासी आहेत. त्यांनी सदर फ्लॅट जागा अर्थात खोली क्र.डी/१, आक्रली स्विकार कोहौसोलि. प्लॉट क्र.बीडी-४, रोड क्र.एससी-१, आक्रली कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ ही जागा श्री. हरिश्चंद्र पांडुरंग कुबेर यांच्याकडून नोंदणी क्र. बीएडीएआर-१२-८९७५-१-२००७ धारक दिनांक १०.१२.२००७ रोजीचे नोंद करारनामानुसार खरेदी केली होती. सदर फ्लॅट जागेचे सदस्यत्व क्र.डी-०१ धारक अनुक्रमांक ००१ ते ००४ चे दिनांक २७.०७.१९९३ रोजीचे मुळ भागप्रमाणपत्र माझ्या अशिलाकडून कांदिली स्टेशन ते लोखंडवाल कॉम्प्लेक्स या दरम्यान प्रवास करतेवेळी हरवले आहे आणि त्यांनी समतानगर पोलीस ठाणे येथे दिनांक ०३.०८.२०२२ रोजी एन.सी.आर. क्र १९३७/२०२२ नोंद केली असल्याने आक्षेप गागविण्यासाठी जाहीर सूचना देण्यात येत आहे. जर कोणा त्यक्तीम ने मापदल्याम किंता मटर फ्लॅर जागेवर आणि उपरोक्त हस्तांतरणाबाबत विक्री. बक्षीस, भाडेपड़ा, वारसाहक, अदलाबदल, तारण अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक, जप्ती किंवा इतर प्रकारे दावा/आक्षेप, हक मसल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सदर सूचनेच्या प्रकाशनापासून १४ दिवसांत कळवावे भन्यथा अशा व्यक्तींचे दावा सर्व इच्छा व उद्देशांकरिता त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल

सही / -रवी के. दुबे, वकील एच/२०३, पुनम सृष्टी, लतिफ पार्क मस्जिद जवळ, एस.के. स्टोन समोर, मिरा भाईंदर रोड,

मिरा रोड (पुर्व).

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client MRS. BHUMIKA VIKAS DIVECHA is selling her FLAT bearing No. 13, THIRD FLOOR, Admeasuring 533 Sq.ft (Super Built Up) means 49.53 sq.mts Super BUILT UP area, in the Building No.2 known as "Anvay Palace" situated at VILLAGE: Gas Kopari, VIRAR (E), TALL VASAI, DIST. PALCHAT THE AROVE MENTIONIFO FLAT is registered in THE ABOVE MENTIONED FLAT is registered in he name of MR.VIKAS VASANTBHAI DIVECHA who is the husband of MRS.BHUMIKA VIKAS DIVECHA. MR. VIKAS DIVECHA DIED ON 16/05/2014

Any person having objection or claim by way of sale, exchange, mortgage, gift, trust, maintenance nheritance, possession, lease, lien, tenancy icense easement or otherwise etc. of whatsoever lature with respect to 'said FLAT' are requested to nake the same known in writing along with copies of supporting documents in respect of their objection/claim to the undersigned, within a period of 15 days from date of publication of this notice, failing which, the objection/claim of such person/s will be deemed to have been waived and/ or

SD/-KARTIK S. FADIA Date: 05/08/2022 (ADVOCATE HIGH COURT) B/19, NEW SONAL CHSL, NEAR DESAI HOSPITAL, AGASHI ROAD, VIRAR WEST

PUBLIC NOTICE The Public is hereby informed that My Clients) MR. RAGHUNATH RAMNIRANJAN YADAV & 2) MRS. REETADEVI RAGHUNATH YADAV. Co-

owners of Shop No. 9, on the Ground Floor, adm. 190 Sq. Feet (Built up area)in Society known as "NEW AJAY CO. OP, HSG. SOC. LTD" Situated at Village-Achole, Achole Road, Nallasopara (East), Taluka-Vasai, District-Palghar-401209, My Clients had an original greement For Sale that is lost/misplaced the aforementioned document Between M/S. AMI CONSTRUCTION COMPANY hereinafter called and referred to as "BUILDERS" of One Part, and M/S. EVERGREEN CO. OP. CREDIT SOCIETY LTD., registration as an Agreement for sale on dated 05th April, 1991, my client has lost the above document and it is not traceable despite a diligent search. If any person or persons has any type of objection ossession case, tenancy, gift, mortgage in the said property kindly show their right title and interest with property kindly show their right tube and interest with documentary evidence within 15 days from the date of publication of this notice failing which no claim will be accepted and it will be understood that no any person or persons have any rights title and interest in the said property. If any person has found the above mentioned documents, you are

Off. No. 23. First Floor, Sun Shine Heights, Near Railway Station, Nallasopara [East] Dist.- Palghar - 401209.

my client Mr. Aditya Chetan Rathod has applied for the transfer of 50% undivided rights in the Flat No.B/604 on 6th Floor in the building known as Gokul Nagar Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at S. V. Road, Behind Parekh Nagar, Kandivali (West), Mumba 400067, along with five fully paid up shares of Rs.50/- each issued under Share Certificate No.32 and bearing distinctive Nos. from 156 to 160 (both inclusive), from the name of his grandfather Late Mr. Ramniklal G. Rathod who expired on 08-01-2003, to

his name. All persons who have any claim, right, title and/or interest or demands to in or against the said property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust, lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment Mathuradas Road Kandivali (West), Mumbai 400 067 within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

(Mrs. Rashida Y. Laxmidhar Date: 05/08/2022 Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public enlarge by our client, Mr. Mohd. Nadeem S/o Mohd. Jina, that our client is the owner of Shop No. 07, on the Ground Floor, in the Building known as Shangrila Apartment Situated at Naya Nagar, Mira Road (E), Dist: Thane - 401107 (hereinafte referred as the "Said Shop"). Our client has purchased the said Shop rom (1) Mohammed Athar Azga (2) Mohammed Aslam Ansari Abdul Rashid vide Registere Agreement for Sale dated 24/02/2011 pearing Doc No. TNN-10-2071-2011 on dated 25/02/2011.

Vhereas our client has lost the origina Registered Agreement for Sale alongwith it's Registration Receipt viz Agreement for Sale Dated 24/02/2011 bearing Doc No. TNN - 10 - 2071 2011 dated 25/02/2011, Accordingly Our client has lodged a documen missing complaint at Naya Naga Police Station vide Report No. 17438 2022 dated 02/08/2022.

Our client through this Notice, hereby called upon the public enlarge that I any person/s have found, and are in possession of the aforesaid original Registered Agreement for Sale alongwith its Registration Receipt ther n such case kindly return the same a our office having address mentioned pelow within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice. Also that If any person/s have any claim/s or right, title, interest in respect of the said Shop and/or shares or any part of portion thereof by way of inheritance sale, purchase, mortgage or encumbrance howsoever or otherwise, shall lodge their respective claims at our office having address as nentioned below within 15 (Fifteen days from the date of publication of this notice, failing which the claims, is any, of such person shall be treated as vaived and/or abandoned and no

oinding on our client. Sd/-(Rajendra Singh Rajpurohit), Advocate High Court, Mumbai, Shop No. 9, Asmita Orient C.H.S. Ltd Near Asmita Club, Mira Road (E), Dist Thane: 401107 Place: Mira Road Date: 05-08-2022

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविणयात येव कि, **फ्लॅट नं. १२, पहिला मजला, जसीन** स्मृती को-ऑप. हौसिंग सो. लि., क्रॉस गार्डन, भाईंदर प., जि. ठाणे, श्रीमती विणादेवी एम. सोलंकी व श्री माणकलाल बी. सोलंकी, ह्यांच्या नावांनी होता. परंतु श्रीमती विणादेवी एम. सोलंकी, ता. १०/०९/२०१४, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसांपैकी म्हणन श्री माणकलाल बी. सोलंकी, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट त हो अर सरीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेल आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत . आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू** श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि स्टेशन रोड, भाईंदर (प.), जि. ठाणे ४०१ १०१. ह्या पत्त्यावर लेखी कळवावे अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व मोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल_.

सही/-सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईंदर दि. ०५/०८/२०२३

ठिकाण: भिवंडी (ई-एबी)

दिनांक: ०३.०८.२०२२

रोज वाचा

Place: Mumbai

Date: 5th August, 2022

This is to Inform All People That My Clien
MR. SWAPNIL RAWAJI PRABHU is the Owner of – ROOM NO-5180, A-WING, 3RE FLOOR, BUILDING NO-165, SHUKLENDL C.H.S.L., NEAR SHIV SENA SAKHA KANNAMWAR NAGAR-1, VIKHROLI EAST MUMBAI-400083; My Client is Going to Sel the above mentioned Room Premises. If anyone has any objection, interest, claim or rights can inform to the undersigned within FIFTEEN days from the publication in writing. with documentary evidence failing which all such claims raised after the expiry of the said period shall not be entertained, and my client, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the transactio

PUBLIC NOTICE

Sd/- GAYATRI PRADHAN (ADVOCATE) 2/15 KANNAMWAR NAGAR, VIKHROLI EAST, MUMBAI-400083 9167714489 / 9321331871 Date: 05/08/2022 Place: Mumbai

SWASTI VINAYAKA SYNTHETICS LTD.

CIN: L99999MH1981PLC024041

Corporate Office: 306, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Website: www.swastivinayaka.com

Lower Parel, Mumbai - 400011. Website: www.swastivinayaka.com
Tel.: 022 43443555 Email ID: contact@swastivinayaka.com
NOTICE
Transfer of share(s) of the Company to Demat Account of Investor Education
and Protection Fund (IEPF) Authority.
Pursuant to Section 124 (6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of Investor
Education and protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund)
Rules, 2016 as amended from time to time, the shares in respect of which dividend
has not been claimed for seven consecutive years, shall be transferred by the
Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

in compliance with the said Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF to claim the said dividend.

n terms of Rule 6 of IEPF Rules, the Company has also uploaded the details of such shareholders and shares due for transfer to the demat account of the IEPF Authority on its website at www.swastivinayaka.com. Shareholders are requested to refer and rerify the details of unclaimed dividend and shares liable to transferred to IEPF. The Shareholders are advised to claim such dividends before 6th November 2022 as the ompany will transfer the said shares to IEPF Authority within 30 days from the said

The shareholders may please note that no claim shall lie against the Company i espect of the shares and dividend so transferred. The shareholders may howeve claim the same by making and application to IEPF Authority in Form IEPF-5 as pe

he procedure prescribed in the said Rules. In case of any queries on the subject matter, Shareholder may contact the Company's Registrar & Share Transfer Agent, Bigshare Services Pvt. Ltd, Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai - 400093. Tel. No.: 022-62638200, mail: investor@bigshareonline.com

For SwastiVinayakaSyntheticsLimited Rajesh Poddar

Managing Director DIN 00164011

SURYODAY

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

सीआयएन : L65923MH2008PLC261472 नोंदणीकृत च कॉपोरेट कार्यालय : बुनिट क्रमांक १९०९, शास्त्रा टेरेस, प्लॉट क्रमांक ६५, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – ४०० ६१४. द्रुष्यनी क्रमांक : + ९१ २२ ४०४३५८०० मंकेतस्थळ : <u>www.suryodaybank.com</u> ई मेल : <u>company.secretary@suryodaybank.com</u>

चौदाव्या (१४ व्या) वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात बँकेच्या सभासदांना सूचना व परोक्ष ई-मतदानाची माहिती

ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहेकी, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या (''बँक'') सभासदांची चौदावी (१४ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') शुक्रवार, दि. २६.०८.२०२२ रोजी दु. ३.३० वाजता भारतीय प्रमाण वेळ (मा. प्र. वे.) १३ व्या एजीएमची सूचना दि. ३०.०७.२०२२ मध्ये विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''**व्हीसी**'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओ<mark>एव्हीएम'')</mark>च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत

कंपनी कायदा, २०९३ **(''कायदा'')** च्या लागू तरतुदी सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे (एमसीए) जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०२/२०२२, दि ०५.०५.२०२२ व २१/२०२१, दि. १४.१२.२०२१ सहवाचन सर्वसाधारण परिपन्नक क्र. २०/२०२०, दि. ०५.०५.२०२०, १४/२०२०, दि. ०८.०४.२०२० व १७/२०२०, दि. १३.०४.२०२० व अन्य लागू परिपन्नकेतसेच भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (''सेबी'') यांच्याद्वारे जारी परिपन्नक क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२/सीआवआर/पी/२०२२/६२, दि. १३.०५.२०२२ व परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२० ('**'एकत्रितरीत्या लागू परिपत्रके**'' म्हणून उल्लेखित) तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ **(''सेबी सूची विनियमन'')** यांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल आयडी **दि. २९.०७.२०२२** रोजीनसार केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड (पूर्वीची केफिन टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात), रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट ('**'केफिन'**' वा **''केफिनटेक**ें' व 'आरटीए'') वा संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदवलेले आहेत अशा सर्व सभासदांना एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताचा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात आलेला आहे. सभासदांना वार्षिक अहवालासमवेत एजीएमच्या सूचनेची पाठवणी दि. ०४.०८.२०२२ रोजी पूर्ण करण्यात आली आहे

कायद्याचे अनुच्छेद १०८ च्या तरतुदी सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० सुधारित केल्यानुसार तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतर्गत बँक आपल्या सर्व सभासदांना (कागदोपत्री स्वरूपातील वा डीमटेरियलाइज्ड् स्वरूपातील भागधारव असलेल्या) १४ व्या एजीएममध्ये विचारविनिमय करावयाच्या प्रस्तावित ठरावांवर आपली मते परोक्ष ई-मतदानाद्वारे वा तभेच्या प्रक्रियेदरम्यान ई-मतदानाद्वारे मत देण्यासाठी (एकत्रितरीत्या **''ई-मतदान''** म्हणून उल्लेखित) सुविधा उपलब्ध करून देत आहे. ई-मतदानाकरिताचे निर्देश एजीएमच्या सचनेत दिलेले आहेत. ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडीज डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे नोंद्रवलेले नसतील व डीमटेरियलाइज्ड स्वरूपात

गागधारक असतील अशा भागधारकांनी आपले ई-मेल आयडीज् व मोबाइल क्रमांक त्यांच्या डीपीज्च्या माध्यम ातून संबंधित डिपॉडिस्टीजकडे नोंद्वावेत. कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या सभासदांनी आरटीए यांना <u>einward.ris@kfintech.com</u> या ई-मेल आयडीवर फोलिओ क्र., सभासदाचे नाव, शेअर प्रमाणपत्राच्या (पुढील । मागील बाजूच्या) स्कॅन केलेल्या प्रती, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत) आदी तपशील देऊन ई-मेल आयडी व मोबाइल कमांकाची विनंती पाठवावी

नभासदांना सचित करण्यात येत आहे की -

एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करता येऊ शकेल

एजीएमकरिता ई-मतदान प्रणालीद्वारे मत देण्यासाठी पात्रतेच्या निश्चितीकरिताची निर्धारित अंतिम तारीख दि. १९.०८.२०२२ अशी असेल. परोक्ष ई-मतदान मंगळवार, दि. २३.०८.२०२२ रोजी (स. ९.०० वा.) भा. प्र. वे. सुरू होईल व गुरुवार

दि. २५.०८.२०२२ रोजी (सायं. ५.०० वा.) संपेल निर्धारित अंतिम तारीख अर्थात **शुक्रवार, दि. १९.०८.२०२२** रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर,

लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंद्र असेल असा व्यक्ती परोक्ष ई-मतदान वा एजीएममध्ये मतदान करण्यास पार एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्तीने बँकेचे शेअर्स संपादित केले असतील व सभासद बनर्ल

असेल व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. १९.०८.२०२२ रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती <u>evoting@kfintech.com</u> येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल. तथापि, एखादी व्यक्ती यापूर्वीच आरटीएकडे नोंदणीकृत असल्यास सदर व्यक्ती त्यांची मते देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकेल.

सभासदांनी नोंद घ्यावी की :

ए) गुरुवार, दि. २५.०८.२०२२ रोजी सायं. ५.०० (भा. प्र. वे.) पश्चात परोक्ष ई-मतदानास परवानगी नसेल -एजीएमदरम्यानही मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सहभागी असलेल्या ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले नसेल असे सभासद त्यांना प्रतिबंध केलेला नसल्यास, एजीएमदरम्यान इन्स्टापोलच्या माध्यमातून मत देण्यास पात्र असतील.

एजीएमच्या आधी परोक्ष र्र-मतदानादारे आपली मते दिलेले सभासदही एजीएमाध्ये उपस्थित राह शकतील परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही, व

निर्धारित अंतिम तारखेनुसार सभासदांचे रजिस्टर वा डिपॉझिटरीजद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये नाव नोंद असलेल्या व्यक्तीच केवळ ई-मतदानाची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील

सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारखेनुसार बँकेच्या प्रदानित समभाग भांडवलातील त्यांच्य

वरील निर्देशित एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते बँक/त्यांचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट (आस्टीए) वा संबंधित दिपॉबिटरीजकदे नोंटवलेले असतील अशा सर्व सभासरांना विनीय वर्ष २०२१-२२ करिताच्या वार्षिक अहवालासमवेत अन्य बाबींबरोबरच परोक्ष ई-मतदान व एजीएमदरम्यान ई-मतदानाची प्रक्रिय व स्वरूप निर्देशित करणाऱ्या एजीएमच्या सूचनेच्या प्रती इलेक्टॉनिक स्वरूपात पाठवण्यात आल्या आहेत.

सभासदांनी नोंद घ्यावी की, संबंधित परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत, एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२१-२ करिताचा वार्षिक अहवाल बँकेची वेबसाइट (https://survodaybank.com) वर, स्टॉक एक्सचेंजेसच्य वेबसाइट्स अर्थात बीएसई लिमिटेड (https://www.bseindia.com) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (सेवा प्रदाते अर्थात **केफिन** यांची वेबसाइट (<u>https://evoting.kfintech.com</u>) वरही उपलब्ध आहे.

चाबरोबरच, भागधारक असलेल्या (कागदोपत्री/डीमॅट) ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडीज नोंदवलेले नसतील व ारिणामी वार्षिक अहवाल, एजीएमची सूचना व ई–मतदानाचे निर्देश प्राप्त करू शकले नाहीत असे सभासद <u>https://</u> ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx या लिंकचर भेट देऊन केपिनटेक यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात आपला ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक नोंदणीकृत करवून घेऊ शकतील. सभासदांनी एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल तसेच युजर आयडी व पासवर्ड समवेत ई-मतदानाच्या निर्देशांची सॉफ्ट कॉपी प्राप्त . करण्यासाठी विहित प्रक्रियेचे पालन करावे. काही शंका असल्यास <u>einward.ris@kfintech.com</u> या ई–मेलवर

इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मतदानाशी संबंधित काही शंका/तक्रारी असल्यास सभासदांनी आमचे आरटीए यांची वेबसाइट https://evoting.kfintech.com वरील (तळाकडील कोपरा) download section वर उपलब्ध Help & Frequently Asked Questions (FAQs) व E-voting user manual वाचावे किंवा ई-मेल आयडी <u>evoting@kfintech.com</u> येथे संपर्क साधावा किंवा ते आरटीए यांना टोलफ्री क्र. १-८००-३०९-४००१ येथेही पुढील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी संपर्क साधू शकतील.

ज्या सभासदांना एजीएमपूर्वी वा दरम्यान कोणत्याही प्रकारची तांत्रिकी सहाय्यता हवी असल्यास त्यांनी केफिनटेक यांना टोल फ्री क्रमांक १-८००-३०९-४००१ येथे संपर्क साधावा किंवा त्यांना <u>evoting@kfintech.com</u> येथे

कायद्याचे अनुच्छेद ९१ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम १० स्थारित केल्यानुसार, तसेच सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४२ यांच्या अनपालनांतर्गत एजीएमच्या निमित्ताने बँकेचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफरबुक्स दि. २०.०८.२०२२ ते दि.

२६.०८.२०२२ दरम्यान (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया

कंपनी सेकेटरी आणि काप्लायन्य अधिकारी

कृष्ण कांत चतुर्वेदी

स्थळ : नवी मुंबई दिनांक : ०४ ऑगस्ट, २०२२

भिवंडी शाखा, लक्ष्मीविष्णु कॉम्प्लेक्स, बीएनएन कॉलेज रोड, धामणकर नाका, भिवंडी, ठाणे जिल्हा. महाराष्ट्र राज्य-४२१३०२

यूनियन बैंक 🕼 Union Bank अन्धा Andhra कार्पोरेशन Corporation

ढर.:(०२५२२) २२२ ६२०

सुवर्ण/दागिने लिलाव सूचना **युनियन बँक ऑफ इंडिया, भिवंडी (ई-एबी)** शाखेकडून खाली नमुद केलेल्या कर्जदारांनी सुवर्ण दागिन्यांसमोर घेतलेल्या कर्ज सुविधेबाबत त्यांची थकबाकी रक्कम जमा करण्याबाबत त्यांना सूचना वितरीत करण्यात आली होती. कर्जदारांनी उपलब्ध कर्ज सुविधेची रक्कम परतफेड करण्यात कसूर केली

कर्जदाराचा क्रमांक नाव पत्ता (ग्रॅम) श्री. रमेश राजेशाम खोली क्र.११०, भिवंडी रोड, आकाश टेलरजवळ, आशिर्वाद १६१८३०१०००६२८१२ 20.80 नगर, दांडेकरवाडी, भिवंडी, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र-४२१३०२ श्री. लक्ष्मीराजम एच.क्र.३९/४/२, न्यु कानेरी, पद्मा नगर, भिवंडी, ठाणे जिल्हा, १६१८१६५३०००००५३ 40.30 महाराष्ट्र-४२१३०५

असल्याने आमच्याकडे तारण असलेल्या सुवर्ण दागिन्यांचे लिलाव करण्याचे आम्ही निश्चित केले आहे. सदर लिलाव **२० ऑगस्ट, २०२२** रोजी दु.३.३०वा.

होईल. पुढील माहितीकरिता खरेदीदारांनी युनियन बँक ऑफ इंडिया, भिवंडी (ई-एबी) शाखा, दूर.:(०२५२२) २२२ ६२० यांना संपर्क करावा.

अशय्या बिल्ला **युनियन बँक ऑफ इंडिया** यांना पुढील कोणतीही सूचना न देता लिलाव रद्द करण्याचा अधिकार आहे. पुढील कोणत्याही पुर्वसूचनेशिवाय लिलाव तारीख

ु बदलण्याचे अधिकार **युनियन बँक ऑफ इंडिया**कर्डे राखून आहेत.

SOC. LTD." Situated at Sai Baba Nagar, Navghar Roa Bhavandar (Fast). District – Thane - 401105. My Clier Brayandar (East), District - Thane - 401105, My Client's mother LATE MRS. JAKALBEN ARJUNBHAI GOHLI was the owner of the above Flat, but She is expired on dated 18/01/2019 in Mumbai, in the state of Maharashtra, After the death of the deceased 1) MR. ARJUON MEGHA GOHLI (Husband), & 2) MR. KANJI ARJUN GOHLI. (Son), & 3) MRS. HEERU HARISHBHAI PARMAR (Daughter) has given their and owners of the said flat premises and 1) MR. ARJOON MEGHA GOHLI. (Husband) 2) MRS. HEERU HARISHBHAI PARMAR (Daughter) has given their No Objection for transferring the said flat in the name of my client MR. KANJI ARJUN GOHLI., where both of them have signed Release Deed On Dated 17th December 2021, Vide Reg. No. TNN10-16389/2021 and society is transferred in the name MR. KANJI ARJUN GOHLI. requested to kindly return the same to the below address. Sd/- R. L. MISHRA (ADVOCATE HIGH COURT) PUBLIC NOTICE ARJUN GÓHIL.

ARJUN GOHIL.

If any person or persons has any type of objectior possession case, tenancy, gift, mortgage in the saic property kindly show their right title and interest with documentary evidence within 7 days from the date of publication of this notice failing which no claim will be accepted and it will be understood that no any person shave any rights title and interest in the saic persons have any cinhts title. ersons have any rights title and interest in the s Sd/- R. L. MISHRA (ADVOCATE HIGH COURT)

PUBLIC NOTICE

The Public is hereby informed that My Client MR. (ANJI ARJUN GOHIL, owner of Flat No. 304, on the

hird floor, in Society known as "MEGHA CO-OP, HSO

Date: 05/08/2022 (ADVOCATE HIGH COUR Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights, Near Railwa Station, Nallasopara [East] Dist. - Palghar - 401209 जाहीर नोटीस

ामाम जनतेस या जाहीर नोटीसद्वारे सुचित करण्यात वेते की खालील परिशिष्टात वर्णन केलेली **श्री नेलेश दत्तात्रय अग्नीहोत्री** यांचे मालकीची मिळकत आमचे अशिल यांनी कायम खरेदी घेण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीसंदर्भात कोणत्याही व्यक्ती. ांस्था, बँक इत्यादी यांना गहाण, दान, बक्षीस, किंवा नीन किंवा इतर कोणत्याही बोजा किंवा इतर कोणताही क्क. अधिकार असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध ाल्यापासुन **१४ दिवसांचे आत** खाली दिलेल्या पत्त्याव गेग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा व लेखी हरकत नोंदवावी. मदतीत कोणाचीही हरकत न आल्यास गामचे अशिल निम्न उल्लेखित मिळकतीचा व्यवहा

पुर्ण करतील, याची नोंद घ्यावी. मिळकतीचे परिशिष्ट

कडी जिल्हा ठाणे, पोट तुकडी तालुका अंबरनाः य्यम निबंधक उल्हासनगर २, ३ व ४ कुळगाव दलापूर नगरपरिषदेच्या हददीतील मौजे कात्र^प सर्व्हे oमांक ३२ हिस्सा क्रमांक ८/१२, प्लॉट क्रमांक १२, लॉटचे क्षेत्रफळ २७९.२६ चौ.मी. आकार २७.९२ s.पै., भोगवटादार वर्ग ९ ची बीन शेत जमीन मिळकत त्यावरील १००० चो.फुट मोजमापाचा तव जल्याच्या बंगल्याच्या मिळकती सह

सही /- सौ. श्रृती सचिन मलबारी २०१- बीं, दुसरा मजला, सावंत प्लाझ को.ऑ.हौ.सो.लि., बेलवली रोड, बदलापूर (प) दिनांक : ०५/०८/२०२२ मो. क्र. : ९३२१४०१०१०

(Rupees in Lakhs, except per shares data)

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED

CIN: L99999MH1995PLC094498

Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Ollseeds & Olls Exchange Premises Co. op. Soc. Ltd.,
The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705.
Tel.: +91-22-6512 3124, Tele Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

ENDED JUNE 30, 2022

(Hapees III Editio, except per chares data)					
Sr. No.	PARTICULARS	Quarter ended June 30, 2022	Quarter ended March 31, 2022	Quarter ended June 30, 2021	Year ended March 31, 2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total income from operations	957.68	351.98	97.32	699.50
2	Net Profit/(Loss) for the period				İ
	(before tax and exceptional items)	931.47	318.16	80.05	591.80
3	Net Profit/(Loss) for the period before tax				İ
	(after exceptional items)	931.47	318.16	80.05	591.80
4	Net Profit/(Loss) for the period after tax				İ
	(after exceptional items)	791.75	308.46	64.83	485.79
5	Total comprehensive income for the period	791.75	308.46	64.83	485.79
6	Paid up Equity Share Capital				i
	(Face Value of Rs. 10/- each)	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68
7	Earning Per Share (EPS)				i
	- Basic	0.96	0.37	0.08	0.59
	- Diluted	0.96	0.37	0.08	0.59
The	key information of the standalone financial result of	the Company	are given belo	w:	
1	Total income from operations	957.68	351.98	97.32	699.50
2	Profit/(Loss) before tax	931.47	318.16	80.05	591.95
3	Profit/(Loss) after tax	791.75	308.61	64.83	485.94

4 Total comprehensive income for the period 791.75 308.61 64.83 485.94 The above financial results have been reviewed by the Audited Committee and approved by the Board of

Directors at its meeting held on August 4, 2022. The above extract of the detailed format of quarterly and annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Detailed Quarterly and Annual Financial Results in the prescribed format are available on the website of Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.bsel.com)

For and on behalf of the Board of Directo BSEL Infrastructure Realty Limite

Sd/-Bhavik Ajay Soni Director DIN: 08940749

(East), Mumbai- 400 068

Notice is hereby given to the public at large that my client Mrs. Jyoti Jayprakash Shah and Mr. Jimmy Jayprakash Shah hav jointly purchased flat situated. at Flat No. 56, Building No. A-6/20, Indira Dhanush Co-operative Housing Society Ltd., Jevan BIma Nagar, Borivali (West), Mumbai- 400 103, Area 654 Square Feet Carpet. having five Shares vide Share certificate No. 56 and distinctive Nos. 276 to 280 of the said flat.

PUBLIC NOTICE

And whereas my clients are holding Original Agreement dated 5th December, 1993.

And whereas original allotment letter allotted to Mr. Nadkarni for the above-mentioned address has been lost or misplaced and the online complaint has been lodged for the same with Borivali Police Station vide complaint Id-25725/2022 dated 16.06.2022 and as on today the said allotment letter is not found, If any person having or claiming to have any claim, rights, title. interest to or under or in the nature of any for the same etc. should inform to me at my following address within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim to the below mentioned address. failing to which it shall be deemed to have

Date: 05/08/2022

BIPIN M. GUPTA M.A.,LL.B Advocate High Court

waived their objection and claim.

Place : Mumbai

Shop No. 11A, MeritoEstate, Barkha Apt. Opp. Sammelan Hotel, S.V. Road, Dahisar

GANESH BENZOPLAST LIMITED

CIN: L24200MH1986PLC039836 Telefax No.: +91 (22) 22001928,


e-mail: investors@gblinfra.com web-site: www.ganeshbenzoplast.com EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

919.73 17.32 % YOY 783.95

167.96 33.95 % YOY 125.39 **CONSO PBT**



123.04 31.45 % YOY 93.60 **CONSO PAT**



CONSO Revenue ₹ in Millions (Except EPS) STANDALONE CONSOLIDATED Quarter Quarter Quarter Corresponding Year Quarter Corresponding Year Ended Ended Ended Ended Ended No. **Particulars** June March ended in the March June March ended in the March 30, 2022 31, 2022 31, 2022 30, 2022 31, 2022 31, 2022 June 30. 2021 June 30. 2021 **AUDITED** UNAUDITED AUDITED AUDITED UNAUDITED UNAUDITED AUDITED UNAUDITED 455.09 Total Income From Operations 506.42 736.54 2,906.82 919.73 954.98 783.95 3,575.10 2 Net Profit for the period 154.82 115.19 123.03 448.33 167.96 123.72 125.39 459.71 (before tax and Extra-ordinary items Net Profit for the period 154.82 112.33 123.03 440.23 167.96 120.86 125.39 451.61 (before tax and after Extra-ordinary items) Net Profit for the period 80.04 91.78 320.35 123.04 85.13 93.60 326.89 111.78 (after tax and Extra-ordinary items) 5 111.81 91.82 320.48 85.14 93.64 327.01 Total Comprehensive Income for the period 80.05 123.07 Equity Share Capital (Face value of Re. 1/- each) 62.36 62.36 62.36 62.36 62.36 62.36 62.36 62.36 Other Equity as shown in the audited 2.759.80 2.742.82 Earning Per Share (of Re.1/- each) (not annualised) (after Extra-ordinary items) 1.97 1.37 5.24 1.79 1.28 1.47 5.14 1.50 1.79 1.28 1.47 5.14 1.97 1.37 5.24

b) Diluted

Note: The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended on June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available

on the Company's website, www.ganeshbenzoplast.com and and Stock Exchanges website. www.bseindia.com and www.nseindia.com The above financial results have been reviewd and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on 4th August, 2022

By Order of the Board

Place: Mumbai Date : August 04, 2022

(Rishi Pilani) Chairman & Managing Director (DIN 00901627)